R. O. : 220, 2nd Flr., "FLYING COLORS", Pandit Din Dayal Upadhyay Marg,

L. B. S. Cross Road, Mulund (W), Mumbai - 400 080. Ph.: 022-25937700 / 800 / 900 | Fax: 022-25937799

CIN: L80903MH2006PLC163888 Email: info@mteducare.com Website: www.mteducare.com

September 11, 2019

Scrip Code: 534312	Symbol: MTEDUCARE		
Mumbai- 400001	Mumbai - 400 051		
Dalal Street, Fort,	Bandra-Kurla Complex, Bandra (East)		
Phiroze Jeejeebhoy Towers,	Exchange Plaza, Plot no. C/1, G Block,		
The BSE Limited	National Stock Exchange of India Ltd		
The Manager (CRD)	The Manager – Listing Department		

Dear Sir / Madam,

Sub: Newspaper Advertisement(s) of Corrigendum to Annual Report

This is with reference to the captioned subject and our letter dated September 10, 2019, a corrigendum to the Annual Report for FY 2018-19 has been published on September 11, 2019, in local newspaper viz. Free Press Journal (English) and Navshakti (Marathi).

In Compliance with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copy of the corrigendum.

You are requested to take a note of the same.

Thanking you,

Yours faithfully,

For MT Educare Limited

For Mandar Chavan Company Secretary

CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

HAVE CHANGED MY NAME FROM GULSHAN BANO TO GULSHAN BANO SHAIKH AS PER AADHAR CARD NO: 3874

T HAVE CHANGED MY NAME FROM KAUSHIKABEN SURESHBHAI PATEL TO KAUSHIKA RAJESH PATEL AS PER AFFIDAVIT DATED: 9TH SEPTEMBER

WE, (MAHENDRA RAMESHBHAI VAIDYA & BHAVANA MAHENDRA VAIDYA) HAVE CHANGED OUR SON NAME FROM KRUSHIV VAIDH TO KRUSHIV MAHENDRA VAIDYA AS PER MY SON AADHAR CARD NAME TO SUBMISSION PASSPORT APPLICATION FORM TO PSK. MALAD. MUMBAI. CL-206

THAVE CHANGE MY NAME KHAN ANZLNA SHAHEEN TO KHAN ANZALNA AS PER AADHAR CARD 9751 7988 2986

THAVE CHANGED MY NAME FROM ROBIN SEBASTIAN TO ROBIN SEBASTIAN ALAPPADAN AS PER AFFIDAVIT NO: MZ 384972 DATED: 17/08/2015. CL-268 I. SAJIDA GULAM HYDER MADHIA HOLDER OF INDIAN PASSPORT NO: Z3288372 ISSUED AT DUBAI ON 14/09/2015 AND PERMANENT RESIDENT OF 17 DONTAD CROSSLANE MASJID BUNDER STREET MUMBAI 400009 MS AND PRESENTLY RESIDENT OF DUBAI UAE DO HEREBY CHANGE MY NAME FROM SAJIDA GULAM HYDER MADHIA TO SAJIDA (GIVEN NAME) MADHIA (SURNAME) WITH IMMEDIATÉ EFFECT.

CL-434 I, MOHAMMED YUNUS GULAM HYDER MADHIA HOLDING INDIAN PASSPORT NO: Z2086330 ISSUED AT DUBAI ON 20/09/2011 AND PERMANENT RESIDENT OF 17 DONTAD CROSS LANE MASJID BUNDER STREET MUMBAI 400009 AND PRESENTLY RESIDENT OF DUBAI UAE DO HEREBY CHANGE MY NAME FROM MOHAMMED YUNUS GULAM HYDER MADHIA TO MOHAMMED YUNUS (GIVEN NAME) MADHIA (SURNAME) WITH IMMEDIATE EFFECT. CL-434 A I HAVE CHANGED MY NAME FROM SOFIA

ASHRAF ALI CHULBUL TO SUFIYA SHAMSUDDIN CHULBUL AS PER DECLARATION CL-480 HAVE CHANGED MY NAME FROM RESHMA RAMAKANT PANCHAL TO RASHMI SURESH SUTAR AS PER DECLARATION CL-480 A

ASHWIN VORA TO AARTI ASHWIN VORA AS PER DECLARATION CL-480 B HAVE CHANGED MY NAME FROM MONCY KANIKAL VERGHESE (MONCY K. VARUGHESE) TO MONCY KANJIKKAL

VARGHESE AS PER MY DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM ARATI

I HAVE CHANGED MY NAME FROM SUNII PETIGAI TO SUNIL PAYATTUKALAYIL THOMAS AS PER MY CL-480 D HAVE CHANGED MY NAME FROM CHITTUR TELAKKAT SAROJAM TO

SAROJAM VENUGOPALAN AS PER DOCUMENTS CL-480 E HAVE CHANGED MY NAME FROM SHRUTI BEHL TO SHRUTI BAHL AS PER DOCUMENTS CL-480 F

Mumbai Debts Recovery Tribunal No. I Z^{*} Floor, Colaba Bhavan, MTNL Building, Colaba Market, Mumbai - 400005. Corrigendum

With reference to the Warrant of Attachment of Immovable Property, Transferred Recovery Proceeding No. 1158 of 2016 n the account M/s. Ideal Marketing Company & Ors. (Defendants) published in Free Press Journal & Navshakti Mumbai editions on 21/08/2019 the Next Date should be read as 27/09/2019 instead of 17/07/2019 Other details remain same.

Recovery Officer

By this Notice, Public in general is nformed that my clients Mrs. Reshma Jay Kachhy and Mr. Jay Bharatkumar Kachhy are the owners of Shop No. 5 Ground Floor of the Shree Tulsidas Cooperative Housing Society Ltd., lying being and situate at Plot No. 58, Sector-44A, Karave, Nerul, Navi Mumbai. My Clients Mrs. Reshma Jay Kachhy and Mr. jay Bharatkumar Kachhy purchased the said shop from Smt. Shobha Omkar Wagle, Miss. Shivani Shashi Wagle and Mr. Shreyas Omkar Wagle Legal Heirs of Late Omkar Wagle by and under an Agreement for Sale dated 1st September, 2017 duly notarized on 1st September, 2017 by a Notary Public Mrs. Surinder H. Rao under Notary Register Serial No. 100131/09/17. My clients are inviting claims, objections from the objectors, claimants, who are having any claim or objection either through Smi Shobha Omkar Wagle, Miss. Shivani Shashi Wagle and Mr. Shreyas Omkar the said shop or any other manner. The claimants, objectors may contact undersigned within 15 days from the publication of this notice, along with documentary support in his/her/their claim failing which it will be presumed that no one have any claim or objection and thereafter any claim will not be K.R. Tiwari, Advocate

Shop No. 14, A-5, Sector – 7, Shantinagar, Mira Road, Dist. Thane

NOTICE Under the Bye-law No.35) Mr.Ramesh D. Shetty Member Of the Satya Jivan Co-op. Housing Society Ltd., having address at 297, Lal Bahadur Shastri Marg, Kurla (West). Mumbai- 400070 And holding Flat No. 2/1C in the Buliding of the Society, died on 14th May 2019 without making any nomination

The Society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital / property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his / her / their claims / objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society. If no claims / objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims / objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered byelaws of the society is available for inspection by the claimants / objectors in the office of the society / with the Secretary of the society between 10 a.m. to 12 p.m. from the date of publication of the notice till the date of expiry of its period. For and on behalf of the Satya Jivan Co-op. Housing Society Ltd.

epape Place: Mumbais Date: 11:9-2019. in

Hon. Secretary.

I, SHILPA ANERAO, W/O KIRAN VIJAY JADHAV R/O 302 B-3, SHETH MIDORI, CTS 2400E. SHIV VALLABH ROAD DAHISAR (E) OPP ASHOKVAN & SHIVDARSHÀN, MUMBAI:- 400068, HAVE CHANGED MY NAME TO MRS. JANHVI KIRAN JADHAV FOR ALL PURPOSE

I, VIJAY KUMAR GUPTA/ VIJAY NARAYAN GUPTA, R/O C/116 RAJNIKETAN BLDG NEAR SHAHAD STATION, KALYAN 421103, HAVE CHANGED MY NAME TO VIJAY GUPTA FOR ALL PURPOSES. CL-828

I AASHUTOSH TEJBAHDUR SINGH HAVE CHANGED MY NAME TO AASHUTOSH VIDE TEJBAHADUR MAHARASHTRA GOVERNMENT GAZETTE NUMBER M 1963469 (SEPTEMBER 5-11

THAVE CHANGED MY NAME FROM MOHD RAHIL MOHD SHAKIL MAAMBHAI TO MOHD RAHIL MOHD SHAKIL MAMBHAI AS PER AFFIDAVIT CL-983

I HAVE CHANGED MY NAME FROM MISBA MOHD SHAKIL MAMBHAI TO MISBAH MOHD SHAKIL MAMBHAI AS PER AFFIDAVIT CL-983 A I HAVE CHANGED MY NAME FROM MUNNI VAZIR SHAIKH TO MAIMUNA

VAZIR SHAIKH AS PER AFFIDAVIT CL-983 B HAVE CHANGED MY NAME FROM

FHIRDOS VAZIR SHAIKH TO FIRDOUS VAZIR SHAIKH AS PER AFFIDAVIT CL-983 (HAVE CHANGED MY NAME FROM

VISHVA HARISHKUMAR CHANDARANA HARISHKUMAR VISHWA CHANDARANA AS PER AFFIDAVIT CL-983 D

HAVE CHANGED MY NAME FROM DHRUV SHIVANAND RAJPUT TO DHRU\ RAAJPUT AS PER GAZETTE NO (M-16115672) CL-983 E HAVE CHANGED MY NAME FROM LATA TO LATA NATHALAL PARGHI AS PER

AFFIDAVIT CL-983 I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMAMD FAROOQ TO MOHAMMED FAROOQ MANSURI AS PER AFFIDAVIT

MRS. SINDHU KARTIK SHETTY HAVE CHANGED MY MINOR SON'S NAME FROM AYANSH TO AYANSH KARTIK SHETTY AS PER DOCUMENTS. CL-983 F

HAVE CHANGED MY NAME FROM HANUMANT NARSAPPA HANUMANTDAS TO HANUMANT NARSAPPA HANMANDAS AS PER DOCUMENTS. CL-983 MOHAMMED ARIF SHAIKH HAVE

CORRECTED MY FATHER'S NAME SPELLING FROM MOHAMMAD IDREES TO MOHAMMAD IDRIS AS PER DECLARATION. CL-983 J I HAVE CHANGED MY NAME FROM

JAGDISHKANT MISHRA TO JAGDISH

MISHRA AS PER AFFIDAVIT CL-983 K HAVE CHANGED MY NAME FROM MISS JOSHI POORNIMA CHUNILAL TO MRS MEERA GIRISH THAKER AS PER **AFFIDAVIT** CL-983 L

HAVE CHANGED MY NAME FROM NEERUPAMA DEEPAKKUMAR SHAH TO NIRUPAMA DEEPAK KUMAR SHAH AS PER DOCUMENTS. CL-983 M I HAVE CHANGED MY NAME FROM JAY

ASHRA YOGESHCHANDRA ASHRA AS PER DOCUMENTS.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that my client has agreed to purchase/acquire from Miss. SARITA MADHUSUDAN GAOKAR all rights, title interests and benefits in Kamal Kunj CHS, Flat No. 10, Tejpal Scheme Road No. 1, Vile Parle (E), Mumbai 400057, along with Share Certificate No. 10, dated 28.07.2019

Any person/s having any claim agains or to the sound property / entitlements there under, by way of sale, mortgage, charge, gift, lease, trust, possession inheritance, lien, development, maintenance, easement, attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known to the undersigned at his office address given herein below along with certified copy of documents pertaining to the claim, within 15 days from the date of publication hereof, otherwise the sale / deal will be completed without reference to such claims and the same, f any will be considered as waived or abandoned

SCHEDULED OF PROPERTY Kamal Kunj CHS, Flat No. 10, Tejpal Scheme Road No.1, Vile Parle (E), Mumbai - 400057, along with Share Certificate No. 10, dated 28.07.2019.

BASHEER A. M. SAYYED Advocate High Court Office No. S-7-67, 2nd Floor, Hawre Centurion Mall, Plot No. 88-91, Sector 19, Nerul, Navi Mumbai - 400706 Mobile:- 9819829297 Email:-advbasheersayyed@gmail.com

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT SMT. SAVITAKESHAVB-**HUJLE** is conveying, transferring and assigning the property belonging to her as particularly described in the schedule hereunder written ("the said Property") to our client & MR. KESHAV BALKRISHNA BHUJLE is surrendering and transferring all his tenancy rights in the said Property in favour of our Client.

ALL persons having any claim share, right, title or interest in respect of the said Property and/or any part thereof by way of sale, transfer, assignment, mortgage, possession, lien, lease, trust, gift, charge, easement, inheritance, maintenance or otherwise, howsoever are hereby required to make the same known in writing along with the document(s) supporting such claim to the undersigned in their office at 305 & 306, 3rd Floor, Yusuf Building, M. G. Road, Fort, Mumbai-400 001, within 14 days from the date of publication hereof, failing which it shall be deemed that no such claims exist and if at all exist then the same shall deemed/considered to have been waived and our Client shall complete the transaction without reference to such claims, if any.

SCHEDULE OF THE PROPERTY Office Premises admeasuring about 210 Sq. Ft. (carpet), now numbered as 303, situated in the South-Western corner of the Third Floor of the building "Calcot House" situated at the junction of Tamarind Lane now known as Muddanna P. Shetty Marg, and Armenian Lane now known as Homi Modi Cross Lane within the Fort of Mumbai (Bombay) in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban.

Dated this 11th day of September, 2019.

> Sd/-Kadam & Company Place: Mumbai **Advocates**

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given at large under instructions and on behalf of my client Mrs. ASHA SAMPATH. owner in respect of Flat No. 12, or Ground Floor, in Bldg. known as "Murli". Seema Co-operative Housing Society Limited, situated at Plot No. 88, Ghatla Village Road (Off St. Anthony's Road.) Chembur, Mumbai-400 071, and holds its Share Certificate No. 41 for 50 Nos. of Shares of Rs. 50/- each numbered from 2001 to 2050, hereinafter referred to as said "Flat Premises". My client states that she has lost/misplaced the first original Letter/Agreement/ Document of first owner Mr. M. S. SUBRAMANIAN in respect of his ownership towards said Flat and the same is not traceable. Further the said Mr. M. S. SUBRAMANIAN transferred the said Flat and its shares to his wife Mrs. RAJAM SUBRAMANIAN and of which the Transfer Document/Agreement/ Deed is also lost/misplaced and not

traceable All persons/authorities having any claims against for in the aforesaid lost/misplaced/not traceable documents or by any part thereof by any way or howsoever are required to make the same known in writing to me with documentary evidence at my under mentioned office within 14 days from the date of this publication of public notice, failing which it shall be presumed that there is no such any type of claims from any persons/authorities over the said lost and misplaced aforesaid documents and on the said Flat. If any claims received after the said 14 days period hereof, the same shall be considered as waived.

ABHISHEK K. PAREKH Advocate High Court Shop No. 15 & 16, Janta Market. Near Chembur Rly. Station. Chembur, Mumbai-400 071

NOTICE

Notice is hereby given to the General Public that, my clients MRS. ASHA GHOSH & MR. DIP GHOSH bonafide member of Krishna Kaveri Co-operative Housing Society Ltd., a Society duly registered under registration No. BOM/W/KWEST/HSG/[TC]/ 5542 1990-91, under MCA Act, 1960 and they are holding Flat No. 304, 3rd Floor, Building No. D2, Krishna Kaveri Co-operative Housing Society Ltd., Yamuna Nagar, Off. New Link Road, Andheri (West), Mumbai 400 053 Situated at CTS No. 1/190A, Survey No. 41 (Pt), Village Oshiwara, Taluka - Andheri, in Mumbai Suburban District along with 5 Share of Rs. 50/- each vide Share Certificate No. 24C, bearing Distinctive Nos. 616 to 620, on Ownership basis. My client state that, they have lost and / or misplace the Original Share Certificate No. 24C pertaining to the above said Flat No 304, 3rd Floor and after the due diligence, it is not traceable.

As such, any person / person's / a Body Corporate, Bank / Financial Institution have any claim, right, title share & interest against the above said Flat / property by way of Inheritance, Possession, Partition Deed, Maintenance, Easement Release Deed, Sale Deed, Agreemen for Sale, Gift, Lease, Trust, Mortgage Charges, lien, attachment o otherwise howsoever any contac the undersigned with documentary evidence supporting such claim's within 15 days from the publication of this notice, falling which the claim of such person / person's / a Body Corporate / Bank / Financia Institution if any will be deemed to have been waived and / or abandoned and not binding upon my client & Society and Society will issue the duplicate Share Certificate in lieu of old Share Certificate No. 24C.

Mr. Suresh Mudalar, Advocate Shop No. 92, Ground Floor Kamdhenu Shopping Centre Lokhandwala Complex Andheri (West), Mumbai – 400 053

Date: 11/09/2019 Place: Mumbai

NOTICE

SHRI. ANIL DATTATRAY PHATARPEKAR a member of Shiv-Parvati Co-operative Housing Society Ltd. having address at Chincholi Bunder Road, Malad (West), Mumbai 400 064 was jointly holding with his wife Mrs. Aquella Phatarpekar a residential flat No.806 on the 8th floor of the Society's building "Shiv-Parvati" situated at Chincholi Bunder Road, Malad (West), Mumbai 400 064 and was having 50% undivided share, right, title and interest in the said Flat. The said Shri Anil Dattatray Phatarpekar died on 13th September 2018 without making any nomination. The Society has received an application from his heirs Mrs. Aquella Phatarpekar being his wife and Mrs. Neha Prasad Wagh his married daughter for transfer of his undivided share, right, title and interest in the said flat to them.

The Society hereby invites claim or objections from the other heirs or other claimant/s or objector/s to the transfer of the shares and interest of the deceased member in the capital/property of the Society within a period of 15 days from the publication of this Notice with documentary proof in support of their claim/s / objection/s. If no claim/s / objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the Society in such manner as is provided under the bye-laws of the Society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection in the office of the Society between 10.00 a.m. to 4.00 p.m. from the date of publication of the notice till the date of

expiry of the period. For and on behalf of Shiv-Parvati Co-op. **Housing Society Ltd.**

Hon. Secretary Date: 11th September, 2019

It is notified that my client Mr. Ketan K Visaria has lost his Original Agreement for Sale dated 05-11-1983 & Confirmation Deed dated 08-04-1986 executed between M/s. S.K. Builders and Ramesh Dattatrava Tatke. An NC has been filed in Dombivali Police Station on 05-09-2019. If any one finds it then the undersigned may be informed within seven days. Date: 11-09-2019

PUBLIC NOTICE

Pankai Kumar & Co.

Advocate Email: counselpankaj@gmail.com

PANTHER INDUSTRIAL PRODUCTS LIMITED Registered Office: First floor, Radha Bhuvan

121, Nagindas Master Road, Fort, Mumbai - 400 023. Tel: 022 22677712 / Fax: 022 22623250 Email: piplin@rediffmail.com www.pantherindustrialproductsltd.com NOTICE n terms of the SEBI guidelines on Transfer of Shares in case of major mismatch / non-availability of transferor's

signature/non-delivery of objection memo to seller / non-cooperation by the Seller, the Company hereby announces that the following request for share transfer has been received by the Company. Name of Seller Seller folio No. Certificate No. No. of Shares Distinctive Number From To diraben Kajodimal | Anjali Ratanchand The Company hereby calls in for the objection, if any, on transfer of shares as per details given herein above

within 30 days from the date of this publication, the Company shall proceed to transfer the above shares as per the applicable / prescribed guidelines / rules / regulations This information may be accessed on the company's website at www.pantherindustrialproductsltd.com and also on the website of BSE Ltd (www.bsgindia.com). By Order of the Board of Directors

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Share Certificate No. 60, Distinctive Nos. from 296 to 300 in respect of Flat No. 174 in Building No.2B WINDERMERE Co-Op. Housing Society Ltd., having address at New Link road, Oshiwara, Andheri (West), Mumbai - 400053, in the name of Mr. Ken Ghosh, has been reported lost/misplaced and an application has been made by him to the society to issue of duplicate share certificate. The Society hereby invites claims or objections (in writing) for issuance of duplicate share certificate within the period of 14(fourteen) days from the publication of this notice. In case, no claims / objections are received during this period, the Society shall be free to issue duplicate share certificate in favour of Mr. Ken Ghosh.

For & On Behalf of WINDERMERE 2B CO OP.HSG SOCIETY LTD. Date: 10/09/2019

(Hon. Secretary)

Place: Mumbai

Date:10.09.2019

BOMBAY MERCANTILE CO-OPERATIVE BANK LIMITED. (Multi State Scheduled Bank) (Estd:1939) Regd Head Office: Zain G. Rangoonwala Building,

NOTICE

78, Mohammed Ali Road, Mumbai - 400 003.

All the Members (Shareholders) of BOMBAY MERCANTILE CO -OP. BANK LTD., are hereby once again informed that, the polling for the Election to the BOARD of DIRECTORS of the BOMBAY MERCANTILE CO - OP. BANK LTD. (2019 - 2024), will be held on 26.09.2019, between 9.00 am to 5.00 pm, at the notified places (addresses) as published in the NOTIFICATION dated 09.09.2019. Sd/-

(ASHOK KUMAR JAIN) RETURNING OFFICER

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the general public on the basis of information and documents that Original Agreement for Sale dated 30/03/1990 executed between M/s. Aryashakti Builders through its partner Shri. Himmat Kanji Patel Reg. No.2199/1990 w.r.t. Flat No.04, area adm 500 Sq. Ft. (Built-up), Ground floor, in "ARYA SUDHA", i.e. "ARYA SUDHA CO-OP HOUSING SOCIETY LTD.", at S. No.9A, H. No.1/1/1, at Village Belavali, Tal. Ambernath, Dist. Thane (herein referred to as the said flat) has been misplaced.

If anyone have any claim/objection with respect to the said flat, may contact the undersigned within 15 days from the date of this notice with documentary evidence, failing which it will be presumed that there are no claims and claims if any shall be waived and the original document thereafter, shall be treated as null and void.

Add: F-1, First Floor, Sai Kutir Co. Op. Hsg. Soc. Ltd., Opp. Kulgaon Post Office, Gandhi Chawk, Balapur (E)-421503. Mob-9922076789

Rucha Joshi Advocate

Triumph International Finance India Limited Oxford Centre, 10 Shroff Lane, Colaba Causeway, Colaba, Mumbai - 400 005.

vill be held on Monday, 30th September, 2019, at 05.30 PM, at the registered office of the company at Oxford Centre 10 Broff Lane, Next to Coloba Market Coloba, Mumbai 400005to transact the business mentioned in the Notice of AGM sent along with the Explanatory Statement, Director's Report, Auditor's Report and the Audited Financial Statements of he Company for the Financial Year ended March 31, 2019. Notice of AGM and Annual Report for 2018-19, inter alia, including the remote e-voting instructions, Attendance Slip and

Proxy Form have been e-mailed to the members whose email addresses have been registered with the Company Depository Participant(s) and physical copies of the same have been sent by permitted made to all other Members at their registered address by Thursday, September 5, 2019. The Annual Report is available on the Company's website: NOTICE IS FURTHER GIVEN that pursuant to Section 108 of the Companies Act, 2013, Rule 20 of the Companie

Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 (1) of the Securities and Exchange Board of India Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing electronic voting facility om a place other than the venue of AGM ("remotee-voting") provided by NDSL, on all the resolutions set forth in the

The remote e-voting will commence on Friday, 27/09/2019 9.00 am) and end on Sunday, 29/09/2019 (5.00 pm). The

The voting rights of Members shall be in proportion to their share of the paid-up share capital of the Company as of the cut-off date i.e. Monday, September 23, 2017. Once a vote is cast by the Member, he shall not be allowed to for dispatch of the Notice and holding shares as of the cut-off date i.e.23/09/2019, may obtain the login details by

sending a request to Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime IIndial Private Limited at C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli - West, Mumbai - 400083 or email at mt. helpdesk@linkintime.co.in The Company is also offering the facility for voting by way of physical ballot at the AGM. The Members attending the Meeting should note that those members who are entitled to vote but have not exercised their right to vote by remote e-voting, may vote at the AGM through ballot for all businesses specified in the accompanying Notice. The Members who cast their vote by remotee-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vot

A member can opt for only one mode of voting i.e. either through remote e-voting or by Ballot. If a member casts votes by both the modes, then voting exercised through remote e-voting shall prevail and Ballot Form shall be treated as invalid. ase of any queries pertaining to e-voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting

ser's Manual available under Help section of www.svoting.nsdl.com(NSDL Website) or amail atevoting@nsdl.co.in. office is also hereby given pursuant to Section 91 of Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (LDDR). ulations 2015 that the register of members of the company will remain o ed from the 23/09/2019 to 30/09/2019. For and on behalf of the Board of Triumph International Finance India Limited



MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI PUBLIC HEALTH DEPARTMENT INSECTICIDE BRANCH

PEST CONTROL OFFICE - P/NORTH WARD Annapurna Bldg., "C" Wing, 1st Floor, Ramchandra Lane, Malad (West), Mumbai-400 064 Email Address - pco.pn@mcgm.gov.in

No.: PCO/PN/612/SR Date: 07.09.2019

NOTICE

Applications are invited from registered Sahakari/ Berojgar Seva Sahakari Sansthas, for providing Volunteers to render Insecticidal treatment at Building Construction sites for 3 months and 20 days (90 Days) for control of Malaria & Dengue, in P/North Ward.

Interested Sansthas should download applications on M.C.G.M. portal http://portal.mcgm.gov.in or contact at the office of the Pest Control Officer, Annapurna Bldg., "C" Wing, 1st Floor, Ramchndra Lane, Malad (West), Mumbai-400 064.

The last date for submission of applications at the office of Pest Control Officer is 03.10.2019 before 4.00 p.m. on working days. Sd/-

PRO/1041/ADV./19-20 P/North Ward Avoid washing under a running tap

Asst. Commissioner

CPRO/A/359

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Share Certificate No. 13 Distinctive Nos. from 61 to 65 of Tilak Nagar Samrat Chs Ltd. Situated at Building no. 3, A wing, Flat No 85 Tilak Nagar, Chembur, Mumbai - 89 in the name of Shri Sunil J. Awale has been reported lost / misplaced and an application has been made by him to the Society for issue of duplicate Share certificate. The Society hereby invited claims or objections [in writing] for issuance for duplicate Share Certificate within the period of 15 days from the publication of this notice. If no claims objections are received during this period he society shall be free to issue duplicate share certificate

For & On behalf of Tilak Nagar Samrat Chs Ltd Date: 11.09.2019 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that MR. VIKRAM KUMAR BHABOOTMAL JAIN, have approach to the Beach Classic Co-operative Housing Society Ltd. for transmission of all right, title and interest of his wife Mrs. Meena Vikram Kumar Jain, who died on 08.06.2019 in Five Fully paid up shares bearing distinctive nos.466 to 470 and Flat Bearing No. 505 in "C" wing on the 5th Floor admeasuring 36.97 sq. mtrs. situate at Beach Classic Cooperative Housing Society Ltd. Gorai Raod, Borivali West Mumbai- 400092 constructed on Plot of Land bearing C. T. S. No.374 B/2, Gorai Road, Borivali (West), Mumbai 400 092 to his name. Any person/s having any claim right, title or interest against or to the said property or any part thereof by way of sale, mortgage, trust, lien gift, charge, possession, inherence,

lease, maintenance, easement or otherwise are hereby required to inform the undersigned in writing having their office at Office No. 14, First Floor, Star Trade Centre, Chamunda Circle, Sodawala Lane, Borivli (West), Mumbai 400 092, together with supporting documents, if any, within 14 days from the date of publication hereof, hereof failing which such claim if any shall be considered as waived and our clients will proceed to complete the transaction.

(TUSHAR V. SHAH For SHAH & ASSOCIATES Dated: 05th Sept. 2019

NOTICE Notice is hereby given to the

General Public that, my client MR.

HOTUCHAND SHOBHRAJMAL SAWNANI stated that, his wife MRS. RUBY HOTUCHAND SAWNANI alias MS. RUBY FRANCIS holding Flat No. 004, Ground Floor, B Wing, Gurudarshan Shree Swami Samartha Prasanna Unit No. 2 Co-operative Housing Society Ltd., Behind Rajput Dairy, Shree Swami Samartha Nagar, Andheri (West), Mumbai - 400 053 Situated at Sub-Plot No. 7, CTS No. 1/140, Survey No. 41 (Part), Village Village - Oshiwara, Taluka Andheri, in Mumbai Suburban District along with 5 Share of Rs. 50/- each paid up vide Share Certificate No. 24, bearing Distinctive No. 116 to 120, on ownership basis. My Client further state that, his wife MRS. RUBY HOTUCHAND SAWNANI alias MS. RUBY FRANCIS died intestate on 20-07-2017, leaving behind her, MR. HOTUCHAND SHOBHRAJMAL SAWNANI, her husband, as her only the heir & legal representative. As such, any person / person's / a Body Corporate, Bank / Financial Institution have any claim, rights, title, share & interest against the above said Flat / property by way of Inheritance, Possession, Partition Deed, Maintenance, Easement, Release Deed, Sale Deed, Agreement for Sale, Gift, Lease, Trust, Mortgage, Charges, lien, attachment or otherwise howsoever any contact the undersigned with documentary evidence supporting such claim within 15 days from the publication of this notice, falling which the claim or claims of such person / person's /

Mr. Suresh Mudalar, Advocate Shop No. 92, Ground Floor, Kamdhenu Shopping Centre Lokhandwala Complex, Andheri (West), Mumbai - 400 053.

a Body Corporate / Bank / Financial

Institution if any will be deemed to

have been waived and / or abandoned

and not binding upon my client.

Date: 11/09/2019

Place: Mumbai

PUBLIC NOTICE

This is to inform public in general that Kotak Mahindra Bank Ltd has organized an auction in below mention respect of vehicles.) ASHOK LEYLAND 3518 MH46BF2873 YOM - 2018

2) ESCORTS DIG JCB MH05DS5408 YOM – 2018 3) TATA 1109 MH43BP3869 YOM – 2019

4) MAHINDRA TOURISTER BUS MH43H4117 YOM - 2015 5) ASHOK LEYLAND GURU MH46BB8562 YOM - 2017

With In 07 Days At Branch Address: KOTAK MAHINDRA BANK LTD., 159-A, Cst Road, Kalina, Santacruz (E), Mumbai - 400098 Or

'as Is Where Is Condition" Interested Parties Can Give Their Quotations

Contact / 022 - 66482570, EMAIL - Sankesh.redkar@kotak.com

Nashik Municipal Corporation, Nashik Electrical Mechanical Department Nashik Municipal Corporation e-Auction notice

No.1 (2019-20) invites open e-Auction for the old electrical scrap material. The detailed Auction notice & Auction document would be available on www.eauction.gov.in from 11/09/2019 to 23/09/2019 upto 15:00 hours.

Executive Engineer Nashik Municipal Corporation. जा.क्र./म.न.पा./जस/विश/३१७/दि.०९/०९/२०१९ 👚 स्वच्छता अस जय, आराग्य वस तय

> MT EDUCARE MT EDUCARE LIMITED

Registered Office: 220, 2nd Floor, "FLYING COLORS" Pandit Din Dayal Upadhyay Marg, L.B.S. Cross Road, Mulund (West), Mumbai 400080 Phone no: (022) 2593 7700 / 800 / 900 Fax. No. (022) 2593 7799

FINANCIAL YEAR 2018-19 FOR THE ATTENTION OF MEMBERS / SHAREHOLDERS OF THE COMPANY The Members / Shareholders of the Company are requested to note that due to inadverten typographical printing and type setting errors noticed in the Annual Report 2018-2019 we hereby

Paragraph Containing Point No. 1 to 4 after Point No. (vi) sub-point (ii) on Page No. 59 o Secretarial Audit Report stands deleted. The table on Page No. 64 which provides the details of CSR Spend for the FY 2018-19

Page no.83 under Shareholders Information stating details of Dividend History &

Due to type setting error Note no. 5 & 6 forming part of Consolidated Financial Statements for the year ended on March 31, 2019 got deleted. The same have now been added at Page No. 187 of revised Annual Report.

e-Tender Notice No. 08 for 2018-2019 [Third Call]

Pradhikaran, Thane, Executive Engineer, Maharashtra Jeevan Pradhikaran, Division, Sindhudurgnagari invites e-Tender for the Work of Malvan Town Water Supply Scheme, Tal. Malvan, Dist. Sindhudurg in the State of Maharashtra, valued at Rs. 22,47,17,575/-The e-Tender details are available on www.mahaten-

web portalwww.mahatenders.gov.in Date: 12/09/2019

(V. J. Kulkarni) **Executive Engineer**

Applicant

D.G.I.P.R. 2019/2020/2835

PUBLIC NOTICE BEFORE THE DISTRICT JUDGE :- 5, SATARA Misc. Application No. 100/2017 Exn 22 Residing at Ambe Ashish, Flat No. 2

Ruhani Darshan Co-operative Housing Society Ltd., Malbar Hill Road, 1) Bank of Baroda Jyotí Refractories P. Ltd. Mr. Trilok Harakchand Arora Smt. Malati Trilok Arora

Condonation of Delay. as per limitation act U/s 5. AND WHEREAS the Applicant served the notice on your given address, however returned on served as endorsement building is under construction no address is

100/2017 is listed for hearing before the District Judge 5 Satar on 05/10/2019 at 11.00 a.m. also take further notice that if you opponent fails to attend on the aforesaid date in this matter on date, time and place either in person or though authorized agent then the Hon'ble Court may in Discretion decide the Misc

Application ex. parte On today date 09/09/2019 as per sign and signature given by Court. S. S. Khatawakar

Mumbai Building Repairs &



e-TENDER NOTICE

Reconstruction Board

Unit of MHADA

Main Portal: https://mahatenders.gov.in MHADA Portal: https://mhada.gov.in

Executive Engineer "G/N" Division/Mumbai Building Repairs & Reconstruction Board, Unit of MHADA, Sonawala Building, Gr. Floor, No. 8, S. A. Palav Marg, Shidewadi, Dadar (E), Mumbai-400 014, is inviting on line digitally signed tenders in form 'B-1' (Percentage Rate) for following works from the Labour Co-operative Society registered with MHADA under appropriate class with Deputy District Register class in Mumbai City District. The e-Tender will be available on the above portal from - dtd. 11.09.2019 (after 10.05 a.m.) to dtd. 25.09.2019 (upto 11.00 a.m.)

e- Tender No.	Name of Works	Estimated Cost	E.M.D. (1% of Estimated Cost)	Security Deposit (2% of Estimated Cost) (50% by Cash 50% Deducted from Bill)	(Class) of	Price	Time Limit for Completion of Work
	S. R. work to PMGP building known as "Shivshakti" in G-N Ward. Repairs to External Plaster & Paintins Work		Nil	16000.00 (50% initially & 50% through Bill)	Class- A	1120/-	1 8 Months (Including Monsoon)

Those contractors who are participating in e-Tendering at first time have to get digital ID & password from the above portal.

For any information and help for the up loading & downloading e-tender please do contact with support team on Ph. No.: 1800 3070 2232 / +91-78780 07972/ +91-78780 07973, e-mail: eproc.support@mahatenders.gov.in

All information regarding e-Tendering is available on above portal.

Sd/-

MHADA - Leading Housing Authority, in the Nation

Executive Engineer "G/N" Divn. M. B. R. & R. Board

Under Hypothecation With M/s Kotak Mahindra Bank Is Under Sale In Its

Contact: Sankesh Redkar

Kotak Mahindra Bank Ltd.



Sd/-



Email: info@mteducare.com | Website: www.mteducare.com CORRIGENDUM TO THE ANNUAL REPORT OF MT EDUCARE LIMITED ("THE COMPANY") FOR THE

nentioned the changes as below:

pertaining to column No. 6 & 7 was inadvertently interchanged and the same has beer Unclaimed Dividend the information given in tabular form at Point 16 had certain type errors which are now rectified.

The copy of the said corrigendum and updated Annual Report has been uploaded on the website of the Company www.mteducare.com. We sincerely regret the inconvenience caused in this matter

For MT Educare Limited

Company Secretary

Date: September 10, 2019

Maharashtra Jeevan Pradhikaran

On behalf of Chief Engineer, Maharashtra Jeevan ders.gov.in from dated 12/09/2019.

All relevant dates will be as per the tender published in

Maharashtra Jeevan Pradhikaran Division, Sindhudurgnagari

Suresh Kalyanji Bhanushali Occupation Service,

Mulund Colony, Mulund (w) Mumbai 400 082

No. 3 to 5 R.o. 3/3B, Jai Bhavani Marg Opp. Ashapura Temple, Mulund Colony, Mulund (w) Mumbai 400 082 WHEREAS the Applicants above named has instituted the Civil Misc. Application No. 100/2017 before the District Court 5 Satara Hon'ble S. R. Pawar Saheb for

Now take further notice that the above mentioned Misc. Application No

Dist Court Satara



CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

HAVE CHANGED MY NAME FROM GULSHAN BANO TO GULSHAN BANO SHAIKH AS PER AADHAR CARD NO: 3874

I HAVE CHANGED MY NAME FROM KAUSHIKABEN SURESHBHAI PATEL TO KAUSHIKA RAJESH PATEL AS PER AFFIDAVIT DATED: 9TH SEPTEMBER

WE. (MAHENDRA RAMESHBHAI VAIDYA & BHAVANA MAHENDRA VAIDYA) HAVE CHANGED OUR SON NAME FROM KRUSHIV VAIDH TO KRUSHIV MAHENDRA VAIDYA AS PER MY SON AADHAR CARD NAME TO SUBMISSION PASSPORT APPLICATION FORM TO PSK. MALAD, MUMBAI. CL-206

THAVE CHANGE MY NAME KHAN ANZLNA SHAHEEN TO KHAN ANZALNA AS PER AADHAR CARD 9751 7988 2986

THAVE CHANGED MY NAME FROM ROBIN SEBASTIAN TO ROBIN SEBASTIAN ALAPPADAN AS PER AFFIDAVIT NO: MZ 384972 DATED: 17/08/2015. CL-268 , SAJIDA GULAM HYDER MADHIA

HOLDER OF INDIAN PASSPORT NO: Z3288372 ISSUED AT DUBAI ON 14/09/2015 AND PERMANENT RESIDENT OF 17 DONTAD CROSSLANE MASJID BUNDER STREET MUMBAI 400009 MS (SURNAME) WITH IMMEDIATE EFFECT.

NO: Z2086330 ISSUED AT DUBAI ON 20/09/2011 AND PERMANENT RESIDENT OF 17 DONTAD CROSS LANE MASJID BUNDER STREET MUMBAI 400009 AND PRESENTLY RESIDENT OF DUBAI UAE DO HEREBY CHANGE MY NAME FROM MOHAMMED YUNUS GULAM HYDER MADHIA TO MOHAMMED YUNUS (GIVEN NAME) MADHIA (SURNAME) WITH I HAVE CHANGED MY NAME FROM SOFIA

DECLARATION DECLARATION

ASHWIN VORA TO AARTI ASHWIN VORA AS PER DECLARATION CL-480 B HAVE CHANGED MY NAME FROM MONCY KANIKAL VERGHESE (MONCY K. VARUGHESE) TO MONCY KANJIKKAL VARGHESE AS PER MY DOCUMENTS

DOCUMENTS SAROJAM VENUGOPALAN AS PER DOCUMENTS CL-480 E HAVE CHANGED MY NAME FROM SHRUTI BEHL TO SHRUTI BAHL AS PER DOCUMENTS CL-480 F

I. SHILPA ANERAO, W/O KIRAN VIJAY JADHAV R/O 302 B-3, SHETH MIDORI CTS 2400E, SHIV VALLABH ROAD DAHISAR (E) OPP ASHOKVAN & SHIVDARSHAN, MUMBAI:- 400068, HAVE CHANGED MY NAME TO MRS. JANHVI KIRAN JADHAV FOR ALL PURPOSE

I, VIJAY KUMAR GUPTA/ VIJAY NARAYAN GUPTA, R/O C/116 RAJNIKETAN BLDG NEAR SHAHAD STATION, KALYAN 421103, HAVE CHANGED MY NAME TO VIJAY GUPTA FOR ALL PURPOSES

T AASHUTOSH TEJBAHDUR SINGH HAVE CHANGED MY NAME TO AASHUTOSH MAHARASHTRA GOVERNMENT GAZETTE NUMBER M 1963469 (SEPTEMBER 5-11,

THAVE CHANGED MY NAME FROM MOHE RAHIL MOHD SHAKIL MAAMBHAI TO

MOHD RAHIL MOHD SHAKIL MAMBHAI AS PER AFFIDAVIT THAVE CHANGED MY NAME FROM MISBA MOHD SHAKIL MAMBHAI TO MISBAH MOHD SHAKIL MAMBHAI AS PER

CL-983 A HAVE CHANGED MY NAME FROM MUNNI VAZIR SHAIKH TO MAIMUNA

VAZIR SHAIKH AS PER AFFIDAVIT I HAVE CHANGED MY NAME FROM FHIRDOS VAZIR SHAIKH TO FIRDOUS

VAZIR SHAIKH AS PER AFFIDAVIT CL-983 C I HAVE CHANGED MY NAME FROM

VISHVA HARISHKUMAR CHANDARANA HARISHKUMAR CHANDARANA AS PER AFFIDAVIT CL-983 D

HAVE CHANGED MY NAME FROM DHRUV SHIVANAND RAJPUT TO DHRUV RAAJPUT AS PER GAZETTE NO (M-16115672) CL-983 E I HAVE CHANGED MY NAME FROM LATA TO LATA NATHALAL PARGHI AS PER

HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMAMD FAROOQ TO MOHAMMED FAROOQ MANSURI AS PER AFFIDAVIT CL-983 G

MRS. SINDHU KARTIK SHETTY HAVE CHANGED MY MINOR SON'S NAME FROM AYANSH TO AYANSH KARTIK SHETTY AS PER DOCUMENTS. CL-983 H HAVE CHANGED MY NAME FROM HANUMANT NARSAPPA HANUMANTDAS TO HANUMANT NARSAPPA HANMANDAS AS PER DOCUMENTS. CL-983 MOHAMMED ARIF SHAIKH HAVE

CORRECTED MY FATHER'S NAME SPELLING FROM MOHAMMAD IDREES TO MOHAMMAD IDRIS AS PER DECLARATION. CL-983 J I HAVE CHANGED MY NAME FROM JAGDISHKANT MISHRA TO JAGDISH

MISHRA AS PER AFFIDAVIT CL-983 K I HAVE CHANGED MY NAME FROM MISS. JOSHI POORNIMA CHUNILAL TO MRS. MEERA GIRISH THAKER AS PER AFFIDAVIT

PER DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM JAY ASHRA YOGESHCHANDRA ASHRA AS PER

DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM NEERUPAMA DEEPAKKUMAR SHAH TO NIRUPAMA DEEPAK KUMAR SHAH AS

MT EDUCARE एमटी एज्युकेअर लिमिटेड

सीआयएन : एल८०९०३एमएच२००६पीएलसी१६३८८८ नोंदणीकृत कार्यालय : २२०, २ रा मजला, "फ्लाईंग कलर्स" पंडित दिनदयाळ उपाध्याय मार्ग, एल. बी. एस. क्रॉस रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई-४०० ०८०

फोन क्र. : (०२२) २५९३ ७७००/८००/९००, फॅक्स क्र. (०२२)२५९३ ७७९९ ईमेल : info@mteducare.com, वेबसाईट : www.mteducare.com कंपनीचे सभासद/भागधारकांच्या माहितीकरिता वित्तीय वर्ष २०१८-१९ करिता एमटी एज्युकेअर लिमिटेड

("कंपनी") च्या वार्षिक अहवालासाठी कंपनीचे सभासद/भागधारकांना नोंद घेण्याची विनंती करण्यात येते की, वार्षिक अहवाल २०१८-२०१९ मधील अनवधानाने झालेल्या टायपिंग प्रिटिंग आणि टाईप सेटिंगमध्ये दिसून आलेल्या चुका आम्ही याद्वारे खालीलनुसार बदल करीत आहोत.

सेक्रेटरीयल ऑडिट रिपोर्टच्या पान क्र. ५९ वरील मुद्दा क्र. (VI) पोट मुद्दा (II) नंतर मुद्दा क्र. १ ते ४ समाविष्ट परिच्छेद पान क ६४ वरील कोष्टक जे स्काना ६ आणि ७ शी संबंधित वित्तीय वर्ष २०१८-१९ करिता सीएसआर स्पेंड चा

तपशील ते अनवधानाने अदलाबदल झाले होते आणि ते आता सुधारण्यात आले आहेत. मुद्दा क्र. १६ येथील टॅब्युलर फॉर्ममध्ये दिलेला लाभांशाचा इतिहास आणि दावारहित लाभांशाच्या माहितीचा तपशील भागधारकांना माहिती अंतर्गत पान क्र. ८३ काही टायपिंगच्या चुकांमुळे सुधारण्यात आले आहे.

टाईप सेटिंग चुकांमुळे ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वर्षाकरिता एकत्रित वित्तीय विवरणाचा उर्वरित भाग टीप क्र. ५ आणि ६ काढून टाकण्यात आला होता तो आता सुधारित वार्षिक अहवालाच्या पान क्र. १८७ वर टाकण्यात आला सदर शृद्धिपत्राची प्रत आणि अद्ययावत वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.mteducare.com वर अपलोड केला

आहे. आम्ही या प्रकरणात झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करीत आहोत. एमटी एज्युकेअर लिमिटेडकरिता

ठिकाण : मुंबई कंपनी सचिव

भारतीय स्टेट बैंक State Bank of India

स्ट्रेस्ड ॲसेटस् मॅनेजमेंट शाखा - ॥, मुंबई तळ मजला, बी-विंग, रहेजा चेंबर्स, फ्री प्रेस जर्नल मार्ग, मुंबई-४०० ०२१. फोन क्र. : ०२२-२२०४०४४८, फॅक्स : ०२२-२२८११४०१/१४०३ ई-मेल आयडी : sbi.15859@sbi.co.in

जाहिर सूचना

संदर्भ : सहेतुक कसूरवार ॲडव्हान्स खाते मे. मॅपल कंपोझिट कंटेनर्स लिमिटेड यांच्या

तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, स्टेट बँक ऑफ इंडिया ने त्यातील विहित रितसर प्रक्रियेचे अनुपालन करून बँक/आरबीआयचे नियम/नियमावलीनुसार सहेतुक कसूरवार म्हण्न खालील व्यक्तीस घोषित केले आहे.



The spirit of

Mumbai is

now

92 years

old!

FREE PRESS

NATION | WORLD | POLITICS | SPORTS |

The Family Newspaper

श्री. संदीप एन गोपानी (संचालक आणि हमीदार)



श्री. दीपक एच. कॉम्मर (संचालक आणि हमीदार)

बँकेने सहेतुक कसूरवार म्हणून त्याला/त्यांना घोषित करण्यासाठी बँकेचा निर्णय कळविण्यासाठी कर्जदार/हमीदार यांना रितसर पत्र व्यवहार पाठविला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी दिलेल्या परवानगीनसार बँक नागरिकांना कळविण्यासाठी सहेतुक कसूरवाराचे छायाचित्र प्रकाशित करीत आहे.

अ.

क्र.

स्टेस्ट बँक ऑफ इंडियाकरिता प्राधिकृत अधिकारी

जाहीर नोटीस

तमाम जनतेस या नोटीसीद्वारे कळविण्यात येत आहे की, आमचे आशिलांनी मे. आर्यशक्ती बिल्डर्सतर्फे भागीदार श्री. हिंमत कानजी पटेल यांचेकडून मौजे-बेलवली, ता. अंबरनाथ, जि. ठाणे येथील स.नं. ९अ, हि.नं. १/१/१, यावरील आर्य सुधा अपार्टमेंट म्हणजेच आर्य सुधा को.ऑप, हौसिंग, सोसायटी लि, मधील तळमजल्यावरील, सदनिका नं. ०४ क्षेत्र ५०० चौ. फुट बांधीव अशी सदनिका कायम स्वरुपी विकत घेतली असून त्याबाबत दि. ३०/३/१९९० रोजी नोंदणीकृत करारनामा केला असुन सदर दस्त मे.दू.नि.सा. उल्हासनगर-२ यांचेकडील दस्त क्र. २१९९/१९९० अन्वये नोंदणीकृत झालेला आहे. सदरहु सदनिकेचा मुळ दस्त दि. ३०/३/१९९० हा गहाळ झाला असुन सदरहु नोटीसीद्वारे आम्ही तमाम जनतेस कळवू इच्छीतो की, जर सदरहु दस्त अथवा सदनिका याबाबत कोणास कोणताही दावा, आक्षेप असल्यास सदरहु नोटीस प्रसिध्द झाले पासुन आपल्या हरकती योग्य पुराव्यांसह १५ दिवसाचे आत निम्न स्वाक्षरीकार यांचेकडे लेखी स्वरुपात सादर कराव्यात. सदर मुदतीनंतर सदर मुळ दस्ताच्या आधारे कोणताही इतर व्यक्तीने व्यवहार केल्यास त्यास आमचे अशिल जबाबदार राहणार नाही.

पत्ता : एफ-१, पहिला मजला, साई कुटीर, को.ऑ.हौ.सोसा.लि., अंड. रुचा जोशी पोस्ट ऑफिससमोर, गांधी चौक, बदलापुर, (पु) ४२१५०३ मो. ९९२२०७६७८९

यूनियन बैंक् (ʃ) Union Bank

शिव शक्ती, ११ विठ्ठल नगर को-ऑप. हाऊ. सोसायटी १०वा रोड, जे.व्ही.पी.डी. विलेपार्ले (प.), मुंबई-४०० ०४९. दूर.: २२ २६२० ७४९१ ईमेलः cbsvileparlew@unionbankofindia.com स्थावर मालमत्ताच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदीसह सदर अंतर्गत स्थावरमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.

सूचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते आहे तसेच विशेषत: कर्जदार व हमीदार यांना देण्यात येते की, खालील विवरणीत स्थावर मालमत्ता युनियन बँक ऑफ इंडिया, विलेपार्ले पश्चिम शाखा कडे गहाण/प्रभारित आहे, ज्यांचा युनियन बँक ऑफ इंडिया विलेपार्ले पश्चिम शाखा यांचे प्राधिकृत अधिकारी यांच्याद्वारे प्रत्यक्ष ताबा घेण्यात आला आहे व मालमत्तेची विक्री ही ''जशी आहे जेथे आहे'' जी आहे जेथे आहे'' तत्त्वावर व जे काही आहे तेथे आहे तत्त्वावर दि. २७.०९.२०१९ रोजी करण्यात येत आहे व वसुली रक्कम रु. ३,५३,७८,०००/ – (रुपये तीन करोड त्रेपन्न लाख अट्टयाहत्तर हजार मात्र) प्रमाणे युनियन बँक ऑफ इंडिया, विलेपार्ले पश्चिम शाखा यांचे प्रतिभूत धनको हे मे. सिग्मा इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन यांच्याकडून वसूल करत आहेत. राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम

फ्लॅट क्र.	क्षेत्र	राखीव किंमत	इसारा अनामत रक्कम
३०३ आणि ३०४	९३१ चौ. फू.	₹.	₹.
(एकत्रित)	(चटई क्षेत्र)	३,५३,७८,०००/-	३५,३७,८००/-

तारण मत्ता : - फ्लॅट क्र. ३०३ आणि ३०४ (एकत्रित), ३ रा मजला, त्रिभुवन अपार्टमेंट नावे ज्ञात इमारत, गोकलीबाई पुनमचंद पितांबर हायस्कुल जवळ, दादाभाई रोड, विलेपार्ले पश्चिम, मुंबई - ४०००५६. सीमाबद्धः पूर्वः तानाजी माल्सरे रोड द्वारा, पश्चिमः मेघधन् सीएचएसएल नावे ज्ञात, उत्तरः तानाजी मालुसरे रोड द्वारा, दक्षिण : पार्ले पूर्व पश्चिम ब्रिज.

विक्रीच्या विस्तृत अटी व शर्तींकरिता कृपया युनियन बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईट www.unionbankofindia.com किंवा सेवा पुरवठादार म्हणजेच वेबसाईट म्हणजेच www.bankauctions.in मध्ये प्रविलेल्या लिंक किंवा वर संपर्क साधावा.

दिनांक: ११.०९.२०१९ ठिकाण : मुंबई प्राधिकृत अधिकारी स्टॅट्युटरी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ८(६)/ नियम ९(१) अंतर्गत

वैधानिक ३०/१५ दिवसांची विक्री सूचना वरील नमूद तारखेरोजी ई-लिलाव विक्री आयोजित करण्यासंबंधी सदर कर्जाचे कर्जदार आणि हमीदार यांना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या रुल ८(६)/ रुल ९(१) अन्वये ही सूचना असे सुध्दा समजावे.

सिटीबँक एन. ए.,बी-७, ८ वा मजला, निर्लॉन नॉलेज पार्क, हब मॉलच्या पुढे, गोरेगाव (पू.), मुंबई-४०० ०६३.

लिलाव विक्री सूचना (सरफैसी ॲक्ट, २००२ अंतर्गत) सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी ॲक्ट) सहवाचता सिक्युरिटी

इंटरेस्ट (एन्फोर्समेंट रूल्स, २००२) च्या नियम ५.६.७.८ आणि ९ अंतर्गत बँकेकडे गहाण असलेल्या स्थावर मिळकतीची लिलाव विक्री. ज्याअर्थी बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सरफैसी ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचना जारी केली आणि त्यानंतर सरफैसी ॲक्टच्या कलम १३(१२) अंतर्गत अधिकाराचा वापर करून **सिटीबँक एन.ए.** यांच्याकडे गहाण असलेल्या मिळकतीचा सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) आणि १४(१) अंतर्गत कब्जा घेतला आणि निम्नस्वाक्षरीकारांनी प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या क्षमतेनुसार मिळकतीची जाहीर लिलावाद्वारे १५ ऑक्टोंबर, २०१९ रोजी खालील नमूद ठिकाण आणि वेळेस विक्री करण्याचे ठरवले आहे.

	विक्रीचे तपशील					
1	कर्जदाराचे नाव, कर्ज खाते क्र., मिळकतीचे वर्णन	तारण कर्ज	लिलावाचे स्थळ आणि वेळ			
	आणि हातची रक्कम	इअर रक्कम				
	सौ. शर्मिष्ठा बासू, सौ. शिखा बासू, फ्लॅट क्र. १०४, १	१०-सप्टें-२०१९ रोजीस	निरीक्षणाची तारीख : २३ सप्टें., २०१९ रोजी व १०			
ı	ला मजला, त्रिवेणी संगम सीएचएसएल, १५ए, पेडर रोड,	₹.	ऑक्टोंबर, २०१९ रोजीस दु. १२.०० ते दु. ३.००			
ı	मलबार हिल विभाग, मुंबई- ४०००२६.	३,४७,३१,९५३.६०/-	लिलावाचे ठिकाण: सिटीबँक एन.ए., बी-७,			
	खाते # २२८९०० -	इअर	८ वा मजला, निरलॉन नॉलेज पार्क, हब मॉलच्या पुढे,			
	हातची किंमत - रु. २,४५,००,०००/-	रु. २४,५०,०००/-	गोरेगाव (पू.), मुंबई-४०० ०६३.			
	मजला क्षेत्र - ६८२ चौ. फू.		१५ ऑक्टों., २०१९ रोजी दु. १२.३० वा.			

लिलावाच्या अटी आणि शर्ती :

मिळकत 'जे आहे जेथे आहे आणि जे आहे जसे आहे तत्त्वावर' विकण्यात येईल. बोलीदाराने वरील नियोजित तारीख आणि वेळी वरील नमुद मिळकती(तीं) च्या तपशिलाच्या निरीक्षणासह सर्व संदर्भात संपूर्ण खात्री करणे आवश्यक आहे.

सीटीबँक एन. ए. कडे सादर केलेल्या बोली या बोलीदाराने पढ़ील बाबी गृहित धरल्याचे मानण्यात येईल. (i) त्याने/तिने/त्यांनी सर्व संबंधात तपास केला आहे. (ii) मिळकतीचा सर्व तपशील/मोजमापासह ते समाधानी आहेत. (iii) लिलावाच्या अटी आणि शर्तीची संपूर्ण माहिती आहे. (iv) कोणत्याही भविष्यातील तारखेस बँके विरोधात कोणताही प्रतिकूल दावा करण्याचा हक्क त्याने/तिने/त्यांनी त्यागित केला आहे.

विक्री बँकेच्या निश्चितीअधीन राहील, जर कर्जदार/हमीदार यांनी विक्रीपूर्वी बँकेची संपूर्ण थकबाकी चुकती केल्यास विक्री होणार नाही. बोलीदाराने सिटीबँक एन. ए., बी-७, ८ वा मजला, निर्लॉन नॉलेज पार्क., हब मॉलच्या पुढे, गोरेगाव (पू.), मुंबई-४०००६३ येथे १५ ऑक्टो., २०१९ रोजी वा पूर्वी द. १२.३० वा. पर्यंत प्राधिकृत अधिकारी, सिटीबँक एन. ए. पत्ता (कॉपी पहा) यांचेकडे मोहोरबंद लिफाफ्यामधून बोली प्रपत्रासह सिटीबँक

एन. ए. कर्ज खाते २२८९०० च्या नावे काढलेल्या बँकर्स चेक/डी.डी. द्वारे इसारा अनामत रक्कम (इअर) जमा करणे आवश्यक आहे. कुपया नोंद घ्यावी की, यशस्वी बोलीदारांच्या संदर्भातील इअर ही सिटीबँक एन. ए.ला येणे असलेल्या विक्री मोबदल्यासाठी समायोजित करण्यात येईल आणि अयशस्वी बोलीदारांना यशस्वी बोलीदाराने त्याच्या/तिच्या/त्यांच्या नावे विक्री निश्चित झाल्यावर त्वरित बोली रकमेच्या २५% आणि उर्वरित सीटीबँक एन. ए. कर्ज खाते क्र. २२८९०० च्या नावे काढलेल्या बँकर्स चेक/डीडीद्वारे १५ दिवसात जमा करणे आवश्यक आहे. यशस्वी बोलीदाराने त्याच्या/तिच्या/त्यांच्या नावे विक्री निश्चित झाल्यानंतर त्वरित २५% आणि उर्वरित रक्कम १५ दिवसात जमा करण्यात कसूर केल्यास

कृपया नोंद घ्यावी की, यशस्वी बोलीदाराच्या संदर्भातील इअर ही सीटीबँक एन. ए. ला येणे असलेल्या विक्री मोबदल्यासाठी समायोजित करण्यात येईल आणि अयशस्वी बोलीदारांना परत करण्यात येईल, बोलीदारांद्रारे जमा केलेली रक्कम कोणत्याही सूचनेशिवाय जप्त करण्यात येईल आणि विक्री रह करण्यात येईल. मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, देखभाल प्रभार, वीज प्रभार इ. असे अभिहस्तांतरणाकरिता देय प्रभार/शुल्क यशस्वी बोलीदाराने भरायचे आहे. प्राधिकृत अधिकारी विक्री अंतर्गत मिळकतीच्या संदर्भातील कोणतेही प्रभार, धारणाधिकार, मिळकत कर किंवा शासकीय किंवा स्थानिक मंडळ किंवा कोणत्याही इतर प्राधिकरणाच्या कोणत्याही अन्य थकबाकीसाठी जबाबदार राहणार नाहीत.

कोणतेही कारण न देता किंवा कोणतीही पूर्वसूचना न देता विक्रीच्या कोणत्याही अटी आणि शर्ती सुधारणे/विक्री तहकूब/पुढे ढकलणे/रद्द करणे किंवा बोली

स्वीकारणे किंवा नाकारण्याचा सर्वस्वी हक्क प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राहील १०. विक्री फक्त यशस्वी बोलीदारांच्या नावे करण्यात येईल आणि त्याच्या/तिच्या नामनिर्देशांच्या नावे नाही. मिळकतीचे निरीक्षण आणि अन्य तपशिलाकरिता इच्छुक खरेदीदार श्री. आनंद आगासकर आणि श्री. गोपाळ पाटील (ऑ.) ०२२-४२३४३२०९/३२५४, (मो.) +९१-९१६७२४८९९९, (मो.) + ९१-९८२०२२३९५७ यांना संपर्क करू शकतात.

११. सदर सूचना ही विशेषत: कर्जदार, हमीदार आणि सर्वसामान्य जनतेलासुद्धा आहे. ठिकाण: मुंबई

आनंद अगासकर / गोपाळ पाटील (प्राधिकृत अधिकारी)

वसुली अधिकारी-। यांचे कार्यालय कर्ज वसुली न्यायाधिकरण-॥, मुंबई

४ था मजला, जीवन तारा बिल्डिंग, पार्लमेंट स्ट्रीट, नवी दिल्ली-११० ००१

स्टेट बँक ऑफ इंडिया विरुध्द मे. बिर्ला पॉवर सॉल्युशन्स लि.

दिनांक २७.०८.२०१९ रोजीच्या माझ्या आदेशानुसार खालील नमूद मिळकत सदर वसुली प्रमाणपत्रानुसार ११.१०.२०१९ रोजी जाहीर ई-लिलावाने विकण्यात येणार आहे.

लिलाव विक्री वेबसाईट https://www.bankeauctions.com मार्फत "ऑनलाईन ई-लिलावाने'' करण्यात येईल. लिलावाची तारीख आणि वेळ : **११.१०.२०१९ रोजी स. ११.०० ते दु. १२.०० दरम्यान**

(आवश्यकता असल्यास द्. १२ नंतर ५ मिनिटांच्या कालावधीच्या विस्तारासह) मिळकतीचे वर्णन (।) गहाण मिळकत, मजरी ग्रँट, लाल टप्पर, परगणा, पारवादुन, डेहराडून येथील खासरा क्र.

१२००/२६६/१/५, १२००/२६६/१/४, १२००/१/३, १२००/२६६/१/२ आणि १२००/२६६/१/१ येथे स्थित जमीन मोजमापित ३६.२८ एकर आणि तेथील जंगम गहाण (II) **राखीव किंमत** : रु. ३०,८७,००,०००/- (रुपये तीस कोटी सत्त्याऐंशी लाख मात्र) परिच्छेद

(1) मध्ये नमूद मिळकतीच्या संदर्भात.

(III) **इसारा अनामत रक्कम (इअर)** : रु. ३,०८,००,०००/– (रुपये तीन कोटी आठ लाख मात्र) परिच्छेद (।) मध्ये नमूद मिळकतीच्या संदर्भात.

अटी आणि शर्ती

ऑनलाईन'' वेबसाईट पोर्टल लिलाव विक्री **''ई-लिलावाने** https://www.bankeauctions.com मार्फत होईल.

्इ.अ.र. चे प्रदान एकतर ''वसुली अधिकारी-।, डीआरटी-॥, दिल्ली-खाते आर. सी. नं. २६५) २०१६'' च्या नावातील डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरद्वारे किंवा खालील खाते स्टेट बँक ऑफ इंडिया, स्ट्रेस्ड ॲसेटस् मॅनेजमेंट ब्रांच-।, २ रा मजला, दी आर्केड, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, कुलाबा, मुंबई-४०० ००५, खाते क्र. १०२७१६६१३६, आयएफएससी कोड SBIN0004107 एनईएफटी/ आरटीजीएसमार्फत करावे. सदर डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर किंवा एनईएफटी/आरटीजीएस द्वारा इअर प्रदानाचा मूळ पुराव्यासह ओळख पत्राची प्रत (व्होटर आय-कार्ड/ड्रायव्हींग लायसन्स/पासपोर्ट) स्व-साक्षांकित प्रत आणि पॅन कार्डाची स्व-साक्षांकित प्रत **०९.१०.२०१९ रोजी सायं. ५.०० वा. पूर्वी** वसुली अधिकारी-।, डीआरटी-॥, दिल्ली यांच्या कार्यालयात पोहोचले पाहीजे. त्यानंतर प्राप्त झालेल्या इअर किंवा इअरच्या मूळ पुरावा

पत्ता, ई-मेल आयडी व मोबाईल नंबर इ. सारखे प्रेषक च्या तपशिलांसह एनईएफटी/आरटीजीएस मार्फत इअर प्रदानाचा मूळ पुरावा किंवा इ.अ.र. असलेल्या पाकिटावर ठळकपणे ''आर.सी. नं. २६५/२०१६'' असे लिहावे

्मिळकत **''जे आहे जेथे आहे तत्त्वाने''** विकली जाईल.

त्यांच्या बोली सादर करण्याच्या व ई-लिलाव विक्री प्रक्रियेत सहभागी होण्यापूर्वी ई-लिलाव विक्रीच्या तपशिलावार अटी आणि शर्तींसाठी पोर्टल https://www.bankeauctions.com पाहण्याचा आणि/किंवा **श्री. अखिलेश कुमार, अधिकारी, मोबा. ०९००४०१२४८८** येथे संपर्क साधण्याचा सल्ला बोलीदारांना देण्यांत येतो.

संभाव्य बोलीदारांनी मे. सी-१ इंडिया प्रा. लि., सी-१०४, सेक्टर-२, नोएडा-२०१ ३०१, उ.प्र. फोन क्र. ०१२० ४७४६८००, मो. ०९८१००२९९२३, संपर्क व्यक्ती श्री. रोहित शर्मा, मोबा. क्र. ०९५८२३८५०६६, ईमेल आयडी support@bankeauctions.com कडून ई-लिलावात बोली लावण्यासाठी अनिवार्य असणाऱ्या पुरेशा आधी पोर्टल वर त्यांची स्वतःची नोंदणी करून लॉगीन आयडी व पासवर्ड

इच्छुक बोलीदार सी **१ इंडिया प्रा. लि., सी-१०४, सेक्टर-२, नोएडा-२०१ ३०१,** उ. प्र. फोन क्र. १२० ४७४६८००, मोबा. ०९८१००२९९२३, संपर्क व्यक्ती : श्री. विनोद चौहान, मोबा. क्र. ०९८१३८८७९३१, ईमेल आयडी : support@bankeauctions.com यांचेकडून ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षण घेऊ शकतात.

केवळ वैध युजर आयडी आणि पासवर्ड धारण करणारे आणि डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर किंवा एनईएफटी/आरटीजीएस द्वारा इअर चे खात्रीशीर प्रदान केलेले बोलीदारच ऑनलाईन ई-लिलावात सहभागी होण्यास पात्र असतील.

ज्या इच्छुक बोलीदारांनी ०९.१०.२०१९ रोजी पर्यंत राखीव किंमत खाली नसणाऱ्या त्यांच्या बोली सादर केल्या असतील तेच ११.१०.२०१९ रोजी स. ११.०० ते दु. १२.१० मध्ये घेण्यांत येणाऱ्या ई-लिलावात सहभागी होण्यास पात्र असतील. जर लिलाव समाप्तीच्या वेळेच्या शेवटच्या ५ मिनिटांमध्ये बोली लावली तर समाप्तीची वेळ आपोआप ५ मिनिटांनी वाढेल. १०. बोलीदार सदर मिळकतीकरिता त्यांचे प्रस्ताव रु. १,००,०००/ – (रुपये एक लाख मात्र) च्या

पटीत वाढवू शकतात. ११. अयशस्वी बोलीदारांनी ई-लिलाव विक्री प्रक्रिया संपल्या संपल्या ताबडतोब वसुली अधिकारी-।, डीआरटी-॥, दिल्ली/प्रमाणपत्र धारक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया च्या कार्यालयातून थेट

१२. यशस्वी/सर्वोच्च बोलीदाराने ई-लिलाव संपल्यानंतर २४ तासात आणि इअर समायोजित करून वसुली अधिकारी-।, डीआरटी-॥, दिल्ली, खाते आर. सी. क्र. २६५/२०१६ च्या नावे बोली/विक्री रकमेच्या २५% चा डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर तयार करणे आणि लिलाव समाप्तीपासून ३ दिवसांत पोहोचेल अशा पद्धतीने वस्ली अधिकारी-।, डीआरटी-॥, दिल्ली यांच्या कार्यालयात पाठविणे/जमा करणे आवश्यक आहे, कसूर केल्यास इअर जप्त करण्यात येईल.

१३. यशस्वी/सर्वोच्च बोलीदाराने विक्री रकमेची उर्वरित ७५% रक्कम वसुली अधिकारी-।, डीआरटी-॥, दिल्ली येथे मालमत्तेच्या लिलावाच्या तारखेपासून १५ व्या दिवशी वा तत्पूर्वीपर्यंत अनिवार्य स्थितीत अशा दिवशी वसुली अधिकारी-।, डीआरटी-॥, दिल्ली, खाते आर. सी. क्र. २६५/२०१६ या नावे धनाकर्ष/पे ऑर्डर स्वरूपात जमा करावी किंवा असा दिवस वा १५ वा दिवस हा रविवार वा अन्य सुट्टीचा दिवस असल्यास १५ व्या दिवसानंतरच्या पहिल्या कार्यालयीन दिवशी रु. १०००/ - पर्यंत २% पौंडेज फी व रु. १०००/ - वरील अशा एकत्रित अतिरिक्त रकमेवर १% दराने पौंडेज फीसमवेत सदर रकमेचे प्रदान निबंधक. डीआरटी-॥, दिल्ली यांच्याकडे सादर करावे (उर्वरित ७५% रक्कम टपालाने जमा केलेली असल्यास सदर रक्कम वर उल्लेखित केल्यानुसार वसुली अधिकाऱ्यांकडे पोहोचणे आवश्यक आहे). विहित कालावधीत प्रदानात कसूर केल्यास नवीन उद्योषणा जारी केल्यानंतर मिळकतीची पुन्हा विक्री करण्यात येईल. विक्रीचा खर्च वजा केल्यानंतर जमा केलेली रक्कम निम्नस्वाक्षरीकारांना योग्य वाटल्यानसार सरकारकडे जप्त करण्यात येईल आणि कसरवार खरेदीदाराला मिळकत किंवा त्यानंतर विकल्या जाणाऱ्या रकमेच्या भागावरील दावे त्यागावे

१४. स्वीकृती योग्य न वाटल्यास कोणत्याही किंवा सर्व बोली स्वीकारणे किंवा फेटाळणे किंवा कोणतीही कारण न देता कोणत्याही वेळी लिलाव पृढे ढकलणेचे अधिकार निम्नस्वाक्षरीकार राखून ठेवत आहेत आणि त्याबाबतीत त्यांच्या निर्णय अंतिम असेल. मिळकतीचे परिशिष्ट

विक्री करावयाच्या मिळकतीचे वर्णन मिळकत मिळकत मिळकतीवर केलेले ज्यास बांधील कोणतेही दावे किंवा तिच्या आहे असे कोणत्याही आणि त्यांचे स्वरुप व मूल्य याबाबत कोणत्याही भागावर आकारलेला | अन्य भारांचे अन्य कोणतेही ज्ञात महसूल तपशील तपशील गहाण मिळकत मजरी ग्रँट लाल टप्पर, ज्ञात नाही ज्ञात नाही ज्ञात नाही परगना, पारवादन, डेहराडून येथील खासरा क्र. १२००/२६६/१/५, १२००/२६६/ १/४, १२००/१/३, २००/२६६/ १/२ आणि १२००/२६६/१/१ येथे स्थित



जमीन मोजमापित ३६.२८ एकर आणि

तेथील जंगम गहाण प्लांट आणि मशिनरी

(शिवकुमार) वसुली अधिकारी-डीआरटी-॥, दिल्ली

सूचना

दिनांक: ११-सप्टें-२०१९

तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, माझे अशील श्रीम. आशा घोष आणि श्री. दिप घोष हे मुंबई उपनगर जिल्ह्यातील तालुका -अंधेरी, गाव-ओशिवरा सीटीएस क्र. १/१९०ए, सर्व्हे क्र. ४१ (पार्ट) येथे स्थित यमुना नगर, न्यू लिंक रोड लगत, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०००५३ येथील क्रिष्णा कावेरी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., इमारत क्र. डी २, ३ रा मजला, फ्लॅट क्र. ३०३ धारक आणि एमसीए ॲक्ट, १९६० अन्वये दिनांक २७-०५-१९९१ रोजीचे नोंदणीकृत क्र. बीओएम / डब्ल्यू / केडब्ल्यूइएसटी/एचएसजी/[टीसी]/५५४२/ १९९०-९१ अन्वये योग्यरित्या नोंदणीकृत सोसायटी, क्रिष्णा कावेरी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट लि. सह मालकी हक्काच्या आधारावर धारक विभिन्न क्र. १४६ ते १५० शेअर प्रमाणपत्र क्र. ३० ए द्वारे प्रत्येकी रु. ५०/- चे शेअर्स चे बोनाफाईड सदस्य आहेत. माझ्या अशिलांनी त्यात असे नमूद केले की, वरील सदर फ्लॅट क्र. ३०३, ३ रा मजला च्या संबंधित मूळ शेअर प्रमाणपत्र क्र. ३० ए गहाळ आणि/किंवा हरिवले आणि त्यानंतर शोधूनही

असे कोणत्याही व्यक्ती/व्यक्तींचे/निगम मंडळ, बँक/ वित्तीय संस्थाना उपरोक्त सदर फ्लॅट/मिळकती विरोधात कोणताही दावा, हक्क, मालकी हक्क, शेअर आणि हितसंबंध असल्यास वारसा. ताबा. भागीदारी. विलेख. पोटगी, सुविधाधिकार, सोडणे विलेख, विक्री विलेख, विक्रीकरिता विलेख, बक्षीस, भाडेपट्टा. विश्वस्त. गहाण. प्रभार. धारणाधिकार, जप्ती किंवा याशिवाय कोणत्याही प्रकारच्या मार्गे निम्नस्वाक्षरीकारांना अशा दाव्यांच्या सबळ पुराव्यांच्या दस्तावेजांसह सूचनेच्या प्रसिद्धीपासून १५ दिवसांत संपर्क करावे. कसूर केल्यास असे व्यक्ती/व्यक्तींचे/निगम मंडळ/बँक/वित्तीय संस्थाचा दावा सोडून दिल्याचे आणि/किंवा त्यागल्याचे मानले जाईल आणि माझ्या अशिलांवर आणि सोसायटीवर बंधनकारक राहणार नाही आणि सोसायटी जना शेअर प्रमाणपत्र क्र. ३० ए च्या ऐवजी प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी केले जाईल.

दिनांक : ११/०९/२०१९

ठिकाण : मुंबई

श्री. सुरेश मुदालर, वकील दकान क्र. ९२, तळमजला, कामधेनू शॉपिंग सेंटर. लोखंडवाला कॉम्प्लेक्स. अंधेरी (पश्चिम), मुंबई- ४०००५३

भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. (मल्टी-स्टेट शेडयुल्ड बँक) मध्यवर्ती कार्यालयः मरुतागिरी, प्लॉट नं. १३/९ए, सोनावाला रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०० ०६३.। दू. ६१८९ ००८८/६१८९ ०१३४/६१८९ ००८३

लिलाव सूचना स्थावर मिळकत/तींची लिलालव विक्री

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ (४) प्रमाणे आता **भारत को – ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि** ्च्या प्राधिकत अधिकाऱ्यांच्या कब्जा मध्ये असलेल्या खालील स्थावर मिळकती/तिच्या 'जे आहे जेथे आहे आणि जे आहे जसे आहे तत्वाने' खरेदी करिता जनता/इच्छक बोलीदरांकडन मोहोरबंद

गहाणदार/कर्जदाराचे नाव आणि खाते क्र.	मागणी सूचनेप्रमाणे थकबाकी रक्कम	मालमत्तेचे वर्णन	राखीव किंमत, इसारा अनामत रक्कम	निविदा/प्रस्तावाचे सादरीकरणाची वेळ आणि अंतिम दिनांक	निविदा उघडण्याच्या दिनांक आणि वेळ
१. मे गोपाल कॅटरिंग प्रा. लि.	(१ए) ०५.०६.२०१५ दिनांकीत मागणी सूचनेनुसार	नीळकंठ वूड्स, मुल्ला बाग,	राखीव किंमत:	१०.१०.२०१९	११.१०.२०१९
ए) खाते क्र. ०००९३३५१००६५४४४-	रु. ५०,८१,४९१/ - यासह संविदात्मक दराने पुढील	टिकुजिनीवाडी जवळ,	रु. ६,५५,००,०००/-	सायं ५.०० पर्यंत	स. ११.०० किंवा
घाटकोपर शाखा	व्याज आणि दंडात्मक व्याज, परिव्यय आणि खर्च	माजिवडे, ठाणे (पश्चिम)	(रुपये सहा करोड		त्वरीत त्यानंतर
बी) खाते क्र. ००४३३३५१०००००६९-	(१बी) २२.०५.२०१५ दिनांकीत मागणी सूचनेनुसार	येथे एनक्लेव्ह ए बंगला क्र.	पंच्चावन्न लाख)		
घोडबंदर शाखा	रु.३,७३,८६,४८३/ - यासह संविदात्मक दराने पुढील	ए/९, कार पार्किंग मध्ये	इअर: ६५,५०,०००/-		
२. मे. यशोनन एन्टरप्रायझेस प्रा. लि.,	व्याज आणि दंडात्मक व्याज, परिव्यय आणि खर्च	दोन वरचे रहिवासीत मजले	(१% टीडीएस वगळुन		
(खाते क्र. ००४७३३५१०००००३४-	(२) २२.०५.२०१५ दिनांकीत मागणी सूचनेनुसार	,टेरेस मजला आणि कार	निव्वळ)		
कळवा शाखा)	रु. ३,८०,३७,९९९/- यासह संविदात्मक दराने	पार्किंगसाठी स्टील्ट एकूण	(राखीव किंमतीखालील		
३. श्री. हरिश गोपाल बंगेरा	पुढील व्याज आणि दंडात्मक व्याज, परिव्यय आणि खर्च	मोजमापित बिल्ट अप क्षेत्र	निविदा विचारात घेतल्या		
श्री. हरिश गोपाल बंगेरा (एचयुएफ) चे	(३) २२.०५.२०१५ दिनांकीत मागणी सूचनेनुसार	मोजमापित ६०१३ चौ.फू.	जाणार नाही)		
कर्ता	रु. ३,८२,७१,३६१/- यासह संविदात्मक दराने	(सर्व समाविष्ट)	निरिक्षणाची तारिख		
मे. शोनन एन्टरप्रायझेस चे प्रोप्रा	पुढील व्याज आणि दंडात्मक व्याज, परिव्यय आणि खर्च		आणि वेळ:		
(खाते क्र. ००४७३३५१०००००४१-	एकूण थकबाकी:		२५.०९.२०१९ स.		
कळवा शाखा)	रु. ११,८७,७७,३३४/ - यासह वरील प्रमाणे पुढील		११.०० ते सायं. ०५.००		
	व्याज		9		

१. दस्तावेजांसाठीचे आकार, सोसायटी / महसूल खात्याची हस्तांतरण फी, अभिहस्तांतरण, मुद्रांक शुल्क, नोंदणीचे प्रयोज्य हस्तांतरण निबंधकांकडील आकार सोसायटी मेंटनन्स देय, मिळकती कर, युटीलीटी /सेवा पुरवठादार देय आणि जर असल्यास अन्य कोणतीही वैधानिक देणी खरेदीदारांनी भरावयाची आहेत आणि खरेदीदारांनी हस्तांतरण औपचारिकता पूर्ण करायच्या आहेत.

र्डेअर भारत को-ऑपरेटीव्ह बँक (मंबई) लि. च्या नावे मोहोरबंद प्रस्ताव/निविदा यासह पे ऑर्डर/डीडी द्वारा भरणा करावा.

३. जर एकापेक्षा जास्त बेली प्राप्त झाल्यास बोलीदार निविदा उघडतेवेळी हजर राहन तोंडी बोली/अंतर्गत बोलीमध्ये सहभागी घेऊ शकतात. **बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांचे सदर मिळकतीसाठी उच्चतम विक्री** मुल्य वसुल करण्यासाठी अंतर्गत बोली/वाटाघाटी सह विक्री पद्धतीचे निर्णयासह स्वेच्छाधिकार असणार. त्यांना त्यामुळे स्वतः किंवा त्यांच्या रितसर प्राधिकृत प्रतिनिधींमार्फत हजर राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व निविदा फेटाळण्याचा आणि/किंवा निविदा उघडण्याची किंवा विक्री निश्चितीची तारीख आणि वेळ पढे ढकलण्याचा अधिकार प्राधिकत अधिकारी राखन ठेवत आहेत. गहाणकार/कर्जदार संभाव्य बोलीदार/प्रस्तावकर्ते आण् शकतात आणि **११.१०.२०१९ रोजी स. ११.०० वा.** प्रस्ताव उघडतेवेळी हजरही राह शकतात.

्यशस्वी बोलीदाराने त्याच दिवशी त्वरित किंवा पुढील कामकाजाच्या दिवसाच्या अगोदर बोली रकमेच्या २५% (१०% इअर धरून) जमा करणे आवश्यक आहे. कसूर केल्यास सूचनेशिवाय इअर जप्त करण्यात

येईल. उर्वरित ७५% निविदा उघडल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत जमा करणे आवश्यक आहे.

जर प्रस्ताव उघडल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत उर्वरित ७५% बोली रक्कम प्रदान करण्यात यशस्वी बोलीदारांनी कसूर केली तर पढील कोणत्याही सूचनेशिवाय जमा केलेली रक्कम जप्त केली जाईल. बँकेने खरेदीचा प्रस्ताव न स्वीकारण्याच्या बाबतीत जमा केलेल्या इअर रकमेसह अर्ज बिनव्याजी परत करण्यात येईल. िमळकत बँकेला ज्ञात किंवा अज्ञात सर्व विद्यमान आणि भविष्यातील भारांसह **जे आहे जेथे आहे आणि जे आहे तेथे आहे तत्वाने** विकण्यात येईल प्राधिकृत अधिकारी/तारण धनको कोणत्याही त्रयस्थ

पक्षकाराचे दावे /हक्क /थकबाकीसाठी कोणत्याही मार्गाने जबाबदार राहणार नाहीत. त्यामुळे खरेदीदाराने त्यांच्या समाधानासाठी मिळकतीशी संबंधित सर्व बाजुने योग्य तपास करणे आश्वश्यक आहे. खरेदीदार त्यानंतर या संदर्भात प्राधिकृत अधिकारी/तारण धनकोंच्या विरोधात कोणताही दावा करण्यासाठी हक्कदार नाहीत. १०. मुख्य कर्जदार/सहकर्जदार/गहाणवटदार यांना प्राधिकृत अधिकाऱ्यांना लेखी आगाऊ माहिती देऊन सर्व जंगम वस्तू काढून घेण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या हितसंबंधात याद्वारे कळविण्यात येत आहे. कसूर केल्यास

. बँकेला तुम्ही कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना पुढील कोणतीही सूचना न देता सर्व वस्तु निकाली काढणे भाग पडेल. ११. विक्री किंमतीच्या १% दराने टीडीएस रक्कम ही खरेदीदारांकडून चुकते करायचे आहे. १२. ईच्छुक खरेदीदारांनी हमी नी शतीपुर्तीबंध आणि सहमत अटी, हमी पालन निश्चित करणारा वेगळा हमी आणि बिल्डर्स मे. भिमज्यानी रिॲल्टी प्रायव्हेट लिमिटेड च्या नावे मूळ मालकांचे दायित्व निष्पादित करणे

आवश्यक आहे. अधिक स्पष्टीकरणाकरिता ईच्छुक बोलीदार आमच्या कार्यालयात ठेवलेल्या सदर दस्तावेदांच्या प्रतींचा संदर्भ घेऊ शकतात. सरफैसी ॲक्टच्या नियम ८(६) अंतर्गत वैधानिक सूचना

सदर सूचना ही वरील कर्जाच्या कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ८(६) अन्वये, वरील नमूद तारखेस तुमच्या संपूर्ण थकबाकीचे प्रदान न केल्यास उपरोक्त नमूद तारण मत्तेच्या विक्रीकरिता सर्वसामान्य जनतेकडून मोहोरबंद निविदा मागवून विक्री करण्याबाबत देखील सूचना आहे. विक्रीकरिता निश्चित केलेल्या तारखेपूर्वी वरील रकमेचे प्रदान करण्यासाठी तुम्हाला याद्वारे सूचना देण्यात येते, कसूर केल्यास मिळकत विकली जाईल आणि उर्वरित थकबाकी, जर असल्यास ती तुमच्याकडुन व्याज आणि खर्चासह वसूल केली जाईल.

महेश बी. कोटीयन दिनांक: ०९.०९.२०१९ ठिकाण : मुंबई महाव्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी

epaper.freepress journal.in

CL-434

IMMEDIATE EFFECT.

CL-480 A I HAVE CHANGED MY NAME FROM ARATI

AND PRESENTLY RESIDENT OF DUBAL UAE DO HEREBY CHANGE MY NAME FROM SAJIDA GULAM HYDER MADHIA TO SAJIDA (GIVEN NAME) MADHIA

, MOHAMMED YUNUS GULAM HYDER MADHIA HOLDING INDIAN PASSPORT

ASHRAF ALI CHULBUL TO SUFIYA SHAMSUDDIN CHULBUL AS PER CL-480 HAVE CHANGED MY NAME FROM RESHMA RAMAKANT PANCHAL TO RASHMI SURESH SUTAR AS PER

CL-480 C I HAVE CHANGED MY NAME FROM SUNIL THOMAS PETIGAI TO SUNIL PAYATTUKALAYIL THOMAS AS PER MY CL-480 D HAVE CHANGED MY NAME FROM CHITTUR TELAKKAT SAROJAM TO

> AICICI PRUDENTIAL MUTUAL FUND

ICICI Prudential Asset Management Company Limited Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

CL-983 N

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051. Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.iciciprumf.com,

Email id: enquiry@icicipruamc.com Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313 Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Fixed Maturity Plan -

Series 79 - 1104 Days Plan O, ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 79 - 1104 Days Plan P and ICICI Prudential Long Term Equity Fund (Tax Saving) (the Schemes) Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved declaration of the following dividend under the dividend option of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record

Name of the Schemes/Plans	Dividend (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each) ^{\$#}	NAV as on September 9, 2019 (₹ per unit)
ICICI Prudential Fixed Maturity Pla	n - Series 79 - 1104 Day	s Plan O
Dividend	0.0500	12.7255
Direct Plan - Dividend	0.0500	12.8341
ICICI Prudential Fixed Maturity Pla	n - Series 79 - 1104 Day	s Plan P
Dividend	0.0500	12.2911
Direct Plan - Dividend	0.0500	12.3583
ICICI Prudential Long Term Equity	Fund (Tax Saving)	-tu
Dividend	0.70	19.69

0.70 Direct Plan - Dividend 27.71 \$ The dividend payout will be subject to the availability of distributable surplus and

may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the dividend option of the Schemes.

Subject to deduction of applicable statutory levy. or the immediately following Business Day, if that day is a Non - Business Day. Dividend will be paid to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the dividend option of the Schemes, at the close

of business hours on the record date. It should be noted that pursuant to payment of dividend, the NAV of the dividend option of the Schemes would fall to the extent of dividend payout and statutory levy (if applicable).

79 - 1104 Days Plan O (FMP-79-1104 Days Pl O) and ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 79 - 1104 Days Plan P (FMP-79-1104 Days PI P): The units of the FMP-79-1104 Days PI O and FMP-79-1104 Days PI P are listed on National Stock Exchange of India Limited (NSE). The trading of units of FMP-79-1104

Suspension of trading of units of ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series

Days PI O and FMP-79-1104 Days PI P will be suspended on NSE with effect from closing hours of trading of September 11, 2019. For the purposes of redemption proceeds, the record date shall be September 16, 2019.

Place: Mumbai Date: September 10, 2019 No. 006/09/2019

Authorised Signatory

Sd/-

For ICICI Prudential Asset Management Company Limited

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprumf.com NSE Disclaimer: It is to be distinctly understood that the permission given by NSE should not in any way be deemed or construed that the Scheme Information Document (SID) has been cleared or approved by NSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the SID. The investors are advised to refer to the SID for the full text of the Disclaimer clause of the NSE. As part of the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their e-mail id and

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit https://www.iciciprumf.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com

mobile number with us to support paper-less communications.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.